एम एम आर डी ए MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY (A Government of Maharashtra Undertaking)

2nd floor, Gardens Cell, Plot No. R-5, R-6 & R-12, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051 Tel: 022-26597971 Web: https://mmrda.maharashtra.gov.in

e-TENDER NOTICE							
Name of Work: Annual maintenance of landscaped area along with the internal roads in Phase -							
and Truck Terminal, Wadala. (2023-24)							
Estimated Cost	Cost of Blank	Earnest Money	Bid documents downloa				
Littillated Cost	Tender Form	Deposit	From Date/Time	To Date/Time			
Rs. 68,27,893/-	Rs. 1000/- Plus	Rs.68,279/-	30/10/2023	16/11/2023			
(Excluding GST) 18% GST		KS.00,279/-	(15.01 hrs)	(15.00 hrs)			
Last date of online submission : 17/11/2023 (15.00 Hrs) Contact Point 12 Months (including manager)							

Contract Period : 12 Months (including monsoon) Note: The e-Tender can be downloaded from e-Tendering portal: https://mahatenders gov.in/nicgep/app Any additional information, Corrigendum & help for uploading & downloading the e-tender, may be availed by contacting MMRDA's e-tendering service desk at the following id: support-eproc@nic.in, mahatender@mailmmrda.maharashtra.gov.in or call us on 0120-4001 002 / 0120-4001 005/ 0120- 26597445.

For further information if required you may please contact Shri. Tushar Shinde, Superintendent of Gardens on Telephone number 022-26597971 or on F-mail: tushar shinde@

or Gardens on Telephone number	022-2009/9/1 of on E-mail : tusnar.sninde@
mailmmrda.maharashtra.gov.in	Sd/-
Date : 30/10/2023	Superintendent of Gardens
Place: BKC, Mumbai	MMRDA

JAYANT AGRO-ORGANICS LIMITED Leadership through Innovation CIN: L24100MH1992PLC066691 Regd. Off: 701, Tower "A", Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 Email: investors@jayantagro.com, Website: www.jayantagro.com Phone: 022-40271300, Fax: 022-40271399 EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS						
EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2023						
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2023	Half Year Ended 30.09.2023	(₹ In Lakhs) Quarter Ended 30.09.2022		
1	Total income from operations	53,998.71	1,09,551.12	69,586.29		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,148.37	3,714,.38	1,702.30		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,148.37	3,714.38	1,702.30		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,642.34	2,803.42	1,223.39		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	1,432.88 1,500.00	2,664.06 1,500.00	1,405.31 1,500.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)*	1,500.00	1,500.00	1,500.00		
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 5/- each) Basic & Diluted:	5.25	8.81	3.82		
*Res	erve for the year ended as on 31st March, 2023 was R	s. 49,230.80 La	khs.			
	EXTRACT OF UNAUDITED STANDA FOR THE QUARTER ENDED S					
				(₹ In Lakhs)		
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended		

				(₹ In Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
		30.09.2023	30.09.2023	30.09.2022
1	Total income from operations	25,728.64	50,304.01	30,640.69
2	Net Profit before tax	1,676.31	2,778.87	1,290.35
3	Net Profit after tax	1,244.67	2,066.36	900.19
4	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	1,167.61	1,996.49	1,006.73
B1 - 4 -				

1. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2023 are available to the investors at websites www.jayantagro.com; www.bseindia.com and www.nseindia.com

2. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on October 28, 2023.

For Jayant Agro-Organics Limited

Abhay V. Udeshi Chairman Date - October 28, 2023 DIN: 00355598



The Capital, 1802/1901, Plot No.C-70, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051 Tel: +91 22 6693 2000 Fax: +91 22 2654 0274 Email ID: contactus.india@pfizer.com Website: www.pfizerltd.co.in

Extract of Statement of UnAudited Financial Results for the Quarter and Half Year ended30 September 2023

(₹ in crore except earnings per share)

	Particulars	Quarter ended 30 September 2023	Year to date figures for current year ended 30 September 2023	Corresponding 3 months ended 30 September 2022
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income	611.28	1,176.10	661.71
2	Net Profit for the quarter/period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	200.52	326.27	226.30
3	Net Profit for the quarter/period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	200.52	326.27	415.22
4	Net Profit for the quarter/period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	148.96	242.49	311.07
5	Total Comprehensive Income for the			
	quarter/period [Comprising Profit for the			
	period(after tax) and Other Comprehensive			
	Income (after tax)]	148.13	240.84	310.87
6	Equity Share Capital	45.75	45.75	45.75
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance Sheet of			
	the previous year	-	-	-
8	Earnings per share (of ₹10/- each)			
	(not annualised)*			
	Basic:	32.56*	53.00*	67.99*
	Diluted:	32.56*	53.00*	67.99*

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the Company's website at www.pfizerltd.co.in

For Pfizer Limited

Dividend Proposed/Declared

Interest Coverage Ratio

(Rs. In Millions)

Meenakshi Nevatia October 28, 2023 **Managing Director**



B-Right Realestate Limited

CIN: L70100MH2007PLC282631

Registered Office Address: 702, 7th Floor, Shah Trade Centre, Rani Sati Marg, Malad East, Mumbai-400097. Website: https://b-rightgroup.com/ Email Id: info@b-rightgroup.com, Contact No: 022-46035689

FORM DPT-1

CIRCULAR OR CIRCULAR IN THE FORM OF ADVERTISEMENT INVITING DEPOSITS

nd 4(2) of the Companies (Acceptance of Deposits) Rules, 2014}

a.	GENERAL INFORMATIO	N								
	Name of the Company					Realestate				
	Address					n Floor, Sha East, Mumb	h Trade Cer ai-400097	ntre, Rani S	ati Marg,	
	Website				_	-rightgroup				
	Email ID				_		com, cs@b-	rightgroup.c	om	
	Contact Details				022-460	035689	, <u>J</u>			
b.	Date of Incorporation of t	_	ne Company October 22, 2007.							
C.	Business carried on by th with the details of branche			s subsidiaries	develop develop	ment focu	ts subsidiaries are into real estate sed primarily on construction and dential and commercial projects in and			
	Name of Subsidiaries:				B-Right RealEstate Ventures LLP Farewell Real Estates Private Limited					
d.	Brief Particulars of the ma	anagemer	nt of the	Company.				d by the Managing Director an ne Company.		
e.	Name, Addresses, DIN ar			the Directors			16	.15.1	10	
1	Name Sanjay Nathalal Shah	Address 426, Su		tan CHS Ltd,	Rani Sat	i Road,		IN	Occupatio	
2	Amisha Sanjay Shah			umbai- 400097 tan CHS Ltd.			0	0003142	Business	
3	Paras Mal Jain	Malad (East), Mu	umbai- 400097 cha Trillium, O	7, Mahara	ashtra, India	0	1534264	Business	
3	Falas Mai Jaili	Highway	y, Siddart	h Nagar, Bori an, Maharasht	vali East,	Mumbai,	0	2987070	Business	
4	Paras Hansrajbhai Desai	off Mary	e Road,	wer, Adarsh D Malad West, I						
5	Bhumi Bakulesh Tolia		shtra, Ind	dia Bociety, Chitab	hai Pata	l Road	0	7302022	Business	
J	Shum Barulesti Tolla	Opp Bu		Kandivali (Ea			0	9471612	Business	
6	Anirudh Salla	2706, A	mbrosia,	Western Expr						
		- 6 6	i 400066	0.000011, 1	g.rant	., _ Jvan L		0044437	Business	
			located in Malad, Goregaon, Khar and Ch development location enjoys close proximi including schools, hospitals, shopping malls, railway station. Moreover, the social and civic the project site is well-maintained and in residential projects mentioned are majorly loc infrastructure, efficient transportation network destinations enhance accessibility and conn. The project under development is funded to customer advances and promoter funds. The have sufficient cash flow cover to service evidenced by the healthy cash flow cover.			s, and both the highway an ic infrastructure surroundin in good condition. All th ocated in Mumbai. Its robus work, and proximity to ke nectivity for residents. It is a combination of deb he Company is projected to its debt obligations a				
				appears to			an overall b	asis, projec	ted cash flo	
g.	Details of Default including	g the am	ount invo				ent status, i	n repaymen	t of-	
i.	Statutory Dues						NIL			
ii.	Debentures and Interest		100				N.A.			
iii. 2	Loan from any Bank or F PARTICULARS OF THE				nereon.		NIL			
_	Date of passing of board			16			September	16 2023		
	Date of passing of resolu			meeting auth	orizina th	e invitation	Сортонност	10, 2020		
a)	of such deposits						July 20, 20			
a)							Unsecured			
a) b) c)			as per tl	ne Act	IFrom Mem	bers: Rs. 13	3.72 Crores			
a) b) c)	Amount which the Compa			ay of deposits				o: Re 24.0		
a) b) c)	Amount which the Compa and the rules made there The aggregate of deposits	under s actually	held on	the last day of		nediately	From Publi	c: Rs. 34.3		
a) b) c)	Amount which the Compa and the rules made there	under s actually	held on	the last day of		nediately				
a) b) c)	Amount which the Compa and the rules made there The aggregate of deposit preceding financial year a advertisement. Amount of deposit propos	under s actually and on the	held on e date of raised	the last day of issue of the ci	rcular or	nediately	From Publi Not Applica Rs. 40 Cro	able		
a) b) c) d)	Amount which the Compa and the rules made there The aggregate of deposit preceding financial year a advertisement. Amount of deposit propos Amount of deposit repaya	under s actually and on the sed to be	held on e date of raised the nex	the last day or issue of the ci	rcular or		From Publi Not Applica Rs. 40 Cro Not Applica	able		
a) b) c) d)	Amount which the Compa and the rules made there The aggregate of deposit preceding financial year a advertisement. Amount of deposit propos Amount of deposit repaya Terms of raising of depos	s actually and on the sed to be able within its: Durati	held on e date of raised n the nex ion, Rate	the last day or issue of the ci	ns. ode of p		From Publi Not Applica Rs. 40 Cro Not Applica	able		
a) b) c) d)	Amount which the Compa and the rules made there The aggregate of deposit preceding financial year a advertisement. Amount of deposit propos Amount of deposit repaya Terms of raising of depos ED DEPOSIT SCHEME (To	s actually and on the sed to be able within its: Durati	held on e date of raised the nex ion, Rate or 1 year	the last day or issue of the ci	ns. ode of pa	ayment and	Not Applica Rs. 40 Cro Not Applica repayment	able res able	Crores	
a) b) c) d) e) FIXI	Amount which the Compa and the rules made there The aggregate of deposit preceding financial year a advertisement. Amount of deposit propos Amount of deposit repaya Terms of raising of depos	under s actually and on the sed to be able within its: Durati	held on e date of raised the nex ion, Rate or 1 year	the last day or issue of the ci	ns. ode of pa		Not Applica Rs. 40 Cro Not Applica repayment	able res able	Crores	
e) FIXI Inte	Amount which the Compa and the rules made there and the rules made there and the rules made there. The aggregate of deposit preceding financial year a advertisement. Amount of deposit propos Amount of deposit repays Terms of raising of depose ED DEPOSIT SCHEME (Torrest Payment "Rate of Interes")	under s actually and on the sed to be able within its: Durati	held on raised the nexion, Rate or 1 year Minimu	the last day or issue of the ci	ns. ode of pa	ayment and	Not Applica Rs. 40 Cro Not Applica repayment	able res able	Crores	
e) FIXI Inte Pay opt	Amount which the Compa and the rules made there and the rules made there and the rules made there are the rules made there are advertisement. Amount of deposit propose Amount of deposit repayers a fraising of depose Terms of raising of depose Terms of raising of depose Terms of raising and the rules are the	s actually and on the sed to be sible within its: Duratienure- FC of t (P.A)	held on e date of raised the nex ion, Rate or 1 year	the last day or issue of the ci	ns. ode of pa	ayment and	Not Applica Rs. 40 Cro Not Applica repayment	able res able Mode of	Crores	
e) FIXI Inte Pay opt Mor	Amount which the Compa and the rules made there and the rules made there and the rules made there. The aggregate of deposit preceding financial year a advertisement. Amount of deposit propose Amount of deposit repayed Terms of raising of depose ED DEPOSIT SCHEME (Torest Payment Payment Interest Payment 12% arterly 12% arterly 12.50%	s actually and on the sed to be sible within its: Duratienure- FC of t (P.A)	held on e date of raised in the nexion, Rate or 1 year Minimu	the last day of issue of the cit twelve month of Interest, m/2 years/3 yem Deposit Aid 0,000/-	ns. node of pars) mount	ayment and	Not Applica Rs. 40 Cro Not Applica repayment	able res able Mode of	Crores	
e) FIXI Inte Pay opt Mor Qua	Amount which the Compa and the rules made there and the rules made there and the rules made there. The aggregate of deposit preceding financial year a advertisement. Amount of deposit propose Amount of deposit propose ED DEPOSIT SCHEME (To arest Payment preceded in the proposit propose to the proposit propose ED DEPOSIT SCHEME (To arest Payment preceded in the proposition of the propositio	s actually and on the sed to be sible within its: Duratienure- FC of t (P.A)	held on e date of raised in the nexion, Rate or 1 year Minimu	the last day or issue of the ci	ns. node of pars) mount	ayment and	Not Applica Rs. 40 Cro Not Applica repayment	able res able Mode of	Crores	
e) FIXI Inte Pay opt Mor Qua Half	Amount which the Compa and the rules made there and the rules made there and the rules made there are the rules made there are the rules made there are the rules and the rules made and the rules are the rules and the rules are	s actually and on the sed to be sible within its: Duratienure- FC of t (P.A)	held on e date of raised in the nexion, Rate or 1 year Minimu	the last day of issue of the cit twelve month of Interest, m/2 years/3 yem Deposit Aid 0,000/-	ns. node of pars) mount	ayment and	Not Applica Rs. 40 Cro Not Applica repayment	able res able Mode of	Crores	
e) FIXI Inte Pay opt Mor Qua Halff Yea	Amount which the Compa and the rules made there and the rules made there and the rules made there are the rules are the rul	s actually and on the sed to be able within tits: Duratienure- For t (P.A)	held on e date of raised the next ion, Rate or 1 year Minimu	the last day of sissue of the cit twelve month of Interest, m /2 years/3 ye m Deposit Air 0,000/-	ns. ode of paars) mount	ayment and Mode of Cheque/h	From Publi Not Applica Rs. 40 Cro Not Applica repayment Payment	Mode of Cheque/	Crores Repayment	
e) FIXI Inte Pay opt Mor Qua Half Yea Cun *In a dep dep	Amount which the Compa and the rules made there and the rules made there and the rules made there are the rules are the rul	under s actually and on the sed to be tible within tits: Duration to the tender of the people per cone	held on e date of raised in the next ion, Rate or 1 year Minimu Rs. 1,00 (Rupees the deported for vient, from ent. from	the last day of issue of the cities which as the last day of the cities and the cities and the cities and the cities and	ns. ode of pars) mount rithe expiposit was chithe C	ayment and Mode of Cheque/N	Not Applica Rs. 40 Cro Not Applica repayment Payment JEFT/RTGS	Mode of Cheque/ Cheque/ inths from the interest payaid had the	Repayment NEFT/RTGS e date of suc vable on suc deposit bee	
e) FIXI Inte Pay opt Word Qua Half Yea Cun *In a dep dep acco	Amount which the Compa and the rules made there and the rules made there and the rules made there are the rules made there advertisement. Amount of deposit propose Amount of deposit propose ED DEPOSIT SCHEME (To arest Payment proposed and the rules are	under s actually and on the sed to be able within its: Duratienure-Foot t (P.A) sequest of of the perior control such a	held on raised the next ion, Rate or 1 year Minimu Rs. 1,00 (Rupees the deported for vent. from feleposit held)	t twelve month of Interest, m /2 years/3 ye m Deposit Ai 0,000/- s One Lakh O	ns. ode of p. ars) mount rithe exprisers was children the Cand the	ayment and Mode of Cheque/N ry of a perics accepted, company si	Not Applica Rs. 40 Cro Not Applica repayment Payment JEFT/RTGS d of six mon the rate of uld have pe hall not pay hall not pay	Mode of Cheque/ Cheque/ this from the interest payaid had the interest at a	Repaymen NEFT/RTGS e date of sucable on sucable of su	

f. Proposed time schedule mentioning the date of opening of the scheme and the time period for which the circular advertisement is valid.				
	Date of opening of the Scheme	From the date of publishment of circular (DPT-1) in newspaper (after 30 days of filing of circular (DPT-1) with the registrar of Companies.)		
	Time period for which the circular or advertisement is valid	Till 30 th September, 2024 or till the date of next Annual General Meeting of the Company to be held for FY 2023-24, whichever is earlier.		
g.	Reasons or objects of raising the deposits;	For meeting short term/working capital requirement of the Company.		
h.	Credit rating obtained			
	Name of the Credit Rating Agency	Infomerics Valuation and Rating Private Limited		
	Rating Obtained	IVR BBB-/Stable (IVR Triple B Minus with Stable Outlook)		
	Meaning of the rating obtained	Securities with this rating are considered to have moderate degree of safety regarding timely servicing of financial obligations. Such securities carry moderate credit risk.		
	Date on which rating was obtained	September 11, 2023		
i.	Short particulars of the charge created or to be created for securing such deposits, if any.	Unsecured and therefore not applicable.		
J.	Any financial or other material interest of the Directors, promoters or key managerial personnel in such deposits and the effect of such interest in so far as it is different from the interest of other persons.	Not Applicable		
3	DETAILS OF ANY OUTSTANDING DEPOSITS	+		
a.	Amount Outstanding			
b.	Date of acceptance			
C.	Total Amount accepted			
d.	Rate of Interest			
e.	Total number of depositors	Not Applicable		
f.	Default, if any, in repayment of deposits and payment of interest thereon, if any, including number of depositors, amount and duration of default involved;			
g.	Any waiver by the depositors, of interest accrued on deposits.			
4	FINANCIAL POSITION OF THE COMPANY			
a.	Profits of the Company, before and after making provision the date of issue of circular or advertisement.	for tax, for the three financial years immediately preceding		

(Amount in Lakhs) Particulars Profit/(Loss) Before Tax 198.40 131.92 68.17 Profit/(Loss) After Tax 185.57 116.19 58.43 Dividends declared by the Company in respect of the said three financial years; Interest coverage ratio for last three years (Cash profit after tax plus interest paid or interest paid) Particulars

8.46

NIL

3.84

	preceding the date of issue of circular or advertisement.						
				(Amount in Lakhs)			
	LIABILITIES	As at 31.03.2023	As at 31.03.2022	As at 31.03.2021			
	Shareholder's funds						
	Share Capital	1033.12	92.90	92.90			

c. A summary of the financial position of the Company as in the three audited balance sheets immediately

LIABILITIES	As at 31.03.2023	As at 31.03.2022	As at 31.03.2021
Shareholder's funds			
Share Capital	1033.12	92.90	92.90
Reserves and Surplus	12,688.74	9,007.69	8,893.61
Non-Current Liabilities	716.33	716.77	520.67
Current Liabilities	886.27	29.62	363.45
TOTAL	15324.46	9846.98	9870.63
ASSETS			
Non-Current Assets			
Fixed Assets	1213.26	1167.15	1221.11
Non-Current Investment	1066.29	1172.99	1421.89
Deferred Tax Assets (Net)	_		6.21
Long Term Loans and Advances	6518.19	1093.45	319.08
Current Assets	6526.72	6413.39	6902.34
TOTAL	15324.46	9846.98	9870.63

	Non-Current Assets							
	Fixed Assets	1213.26	1167.15	1221.11				
	Non-Current Investment	1066.29	1172.99	1421.89				
_	Deferred Tax Assets (Net)	_	_	6.21				
	Long Term Loans and Advances	6518.19	1093.45	319.08				
_	Current Assets	6526.72	6413.39	6902.34				
	TOTAL	15324.46	9846.98	9870.63				
d.	Audited Standalone Cash Flow Statement for the three years immediately preceding the date of issue of circular or advertisement.							
		As at 31.03.2023	As at 31.03.2022	(Amount In Lakhs) As at 31.03.2021				
/A\	OACH ELOW EDOM OBEDATING ACTIVITIES	As at 31.03.2023	As at 31.03.2022	As at 31.03.2021				
(A)	CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES	100.10	101.00	00.47				
	Net Profit before Tax and Extraordinary items	198.40	131.92	68.17				
	Adjustments for:							
	Depreciation and amortisation expense	68.47	64.8	7.55				
	(Profit) / Loss on sale of Property	(45.16)	(105.40)	(111.19)				
	(Profit) / Loss on sale of Car	(21.50)	_	_				
	Interest Income on Income tax refund	_	(2.32)	(9.44)				
	Long Term Capital Gain	_	_	(1.36)				
	Adjustments for:							
	Add: Loss on Sale of Property	_	_	84.67				
	Interest expenses	(69.87)	(17.63)	_				
	Appropriation of profits	_	_	_				
	Operating Profit/Loss Before Working							
	Capital Changes	130.33	71.38	38.40				
	Changes in working capital:							
	Increase / (Decrease) in trade payable		(1.10)	2.28				
	Increase / (Decrease) in short term borrowing	(2.08)	(328.45)	350.00				
	Increase / (Decrease) in other current liabilities	858.73	5.72	(8.40)				
_	(Increase) / Decrease in short term Provisions		(10.01)	10.01				
	(Increase)/decrease in Other current assets	127.62	(130.42)	67.44				
	(Increase)/decrease in Inventories	(315.29)	-					
	Net Cash from operating activities	800.31	(392.87)	449.71				
(B)	CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES		,	-				
<u>(-, </u>	(Increase) / Decrease in long term loan and advances	(5,424.74)	(774.37)	1,001.90				
_	Sale of Fixed Assets	115.25	248.90	263.81				
_	Profit on sale of Fixed assets	66.66	105.40	111.19				
_	Loss on sale of Fixed assets			(84.67)				
	Long term Capital gain		-	1.36				
_	(Increase) / Decrease in non-current investments	-	-	(0.10)				
_	Movement in current Investments	(10.27)	691.27	(6,205.15)				
		(18.37)	091.27	(6,203.13)				
_	Movements in Intangible Assets							
	Interest on Income tax refund		2.32	9.44				
	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset		2.32 (10.85)	9.44 (1,478.79)				
	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset Movement in Investments	 (124.13) 	2.32 (10.85)	9.44 (1,478.79)				
	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities		2.32 (10.85)	9.44 (1,478.79)				
(C)	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES	 (124.13) (5,385.33)	2.32 (10.85) 262.66	9.44 (1,478.79) (6,381.01)				
(C)	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium	(124.13) (5,385.33) (650.37)	2.32 (10.85) 262.66 (2.03)	9.44 (1,478.79) (6,381.01)				
(C)	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses	 (124.13) (5,385.33)	2.32 (10.85) 262.66	9.44 (1,478.79) (6,381.01)				
(C)	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital	(124.13) (5,385.33) (650.37)	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63	9.44 (1,478.79) (6,381.01)				
(C)	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses	(124.13) (5,385.33) (650.37) 69.87	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63	9.44 (1,478.79) (6,381.01) 1.86				
(C)	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital	 (124.13) (5,385.33) (650.37) 69.87 940.22	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63	9.44 (1,478.79) (6,381.01) 1.86 30.00				
(C)	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital Increase in Share Premium	 (124.13) (5,385.33) (650.37) 69.87 940.22 4,145.86	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63 	9.44 (1,478.79) (6,381.01) 1.86 30.00 5370.00				
(C)	Interest on Income tax refund Purchase //Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital Increase in Share Premium Increase/(decrease) in Long term Borrowings	 (124.13) (5,385.33) (650.37) 69.87 940.22 4,145.86 28.63	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63 136.50	9.44 (1,478.79) (6,381.01) 1.86 30.00 5370.00 520.67				
(C)	Interest on Income tax refund Purchase /Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital Increase in Share Premium Increase/(decrease) in Long term Borrowings Increase/(decrease) in Long term Liabilities Net Cash from financing activities Net change in cash and cash equivalents	 (124.13) (5,385.33) (650.37) 69.87 940.22 4,145.86 28.63 (41.90) 4,492.30	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63 136.50 50.00 202.10	9.44 (1,478.79) (6,381.01) 1.86 30.00 5370.00 520.67 (9.40) 5,913.13				
(C)	Interest on Income tax refund Purchase //Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital Increase in Share Premium Increase/(decrease) in Long term Borrowings Increase/(decrease) in Long term Liabilities Net Cash from financing activities Net change in cash and cash equivalents (A+B+C) Cash & Cash equivalents as at 1st April	 (124.13) (5,385.33) (650.37) 69.87 940.22 4,145.86 28.63 (41.90) 4,492.30 (92.71)	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63 136.50 50.00 202.10	9.44 (1,478.79) (6,381.01) 1.86 30.00 5370.00 520.67 (9.40) 5,913.13 (18.17)				
(C)	Interest on Income tax refund Purchase //Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital Increase in Share Premium Increase/(decrease) in Long term Borrowings Increase/(decrease) in Long term Liabilities Net Cash from financing activities Net change in cash and cash equivalents (A+B+C) Cash & Cash equivalents as at 1st April (Opening Balance) Cash & Cash equivalents as at 31st March	 (124.13) (5,385.33) (650.37) 69.87 940.22 4.145.86 28.63 (41.90) 4.492.30 (92.71)	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63 136.50 50.00 202.10 71.89	9.44 (1,478.79) (6,381.01) 1.86 30.00 5370.00 520.67 (9.40) 5,913.13 (18.17)				
	Interest on Income tax refund Purchase //Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital Increase in Share Premium Increase in Share Premium Increase/(decrease) in Long term Borrowings Increase/(decrease) in Long term Liabilities Net Cash from financing activities Net change in cash and cash equivalents (A+B+C) Cash & Cash equivalents as at 1st April (Opening Balance) Cash & Cash equivalents as at 31st March (Closing Balance)	 (124.13) (5,385.33) (650.37) 69.87 940.22 4,145.86 28.63 (41.90) 4,492.30 (92.71)	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63 136.50 50.00 202.10 71.89	9.44 (1,478.79) (6,381.01) 1.86 30.00 5370.00 520.67 (9.40) 5,913.13 (18.17)				
	Interest on Income tax refund Purchase //Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital Increase in Share Premium Increase/(decrease) in Long term Borrowings Increase/(decrease) in Long term Liabilities Net Cash from financing activities Net Change in cash and cash equivalents (A+B+C) Cash & Cash equivalents as at 1st April (Opening Balance) Cash & Cash equivalents as at 31st March (Closing Balance) CASH AND CASH EQUIVALENTS COMPRISE OF	(124.13) (5,385.33) (650.37) (69.87 940.22 4,145.86 28.63 (41.90) 4,492.30 (92.71) 114.39 21.67	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63 136.50 50.00 202.10 71.89 42.49	9.44 (1,478.79) (6,381.01) 30.00 5370.00 520.67 (9.40) 5,913.13 (18.17) 60.66				
(C) D.	Interest on Income tax refund Purchase //Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital Increase in Share Premium Increase/(decrease) in Long term Borrowings Increase/(decrease) in Long term Borrowings Increase/(decrease) in Long term Liabilities Net Cash from financing activities Net change in cash and cash equivalents (A+B+C) Cash & Cash equivalents as at 1st April (Opening Balance) Cash A Cash equivalents as at 31st March (Closing Balance) CASH AND CASH EQUIVALENTS COMPRISE OF Cash on hand	 (124.13) (5,385.33) (650.37) 69.87 940.22 4,145.86 28.63 (41.90) 4,492.30 (92.71) 114.39 21.67	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63 136.50 50.00 202.10 71.89 42.49 114.39	9.44 (1,478.79) (6,381.01) 30.00 5370.00 520.67 (9.40) 5,913.13 (18.17) 60.66 42.49				
	Interest on Income tax refund Purchase //Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital Increase in Share Premium Increase/(decrease) in Long term Borrowings Increase/(decrease) in Long term Liabilities Net Cash from financing activities Net change in cash and cash equivalents (A+B+C) Cash & Cash equivalents as at 1st April (Opening Balance) Cash & Cash equivalents as at 31st March (Closing Balance) CASH AND CASH EQUIVALENTS COMPRISE OF Cash on hand Balances with banks	(124.13) (5,385.33) (650.37) (69.87 940.22 4,145.86 28.63 (41.90) 4,492.30 (92.71) 114.39 21.67	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63 136.50 50.00 202.10 71.89 42.49	9.44 (1,478.79) (6,381.01) 30.00 5370.00 520.67 (9.40) 5,913.13 (18.17) 60.66				
	Interest on Income tax refund Purchase //Conversion of Fixed Asset Movement in Investments Net Cash from investing activities CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES Transfer from Reserve and Security Premium Interest expenses Increase in Share Capital Increase in Share Premium Increase/(decrease) in Long term Borrowings Increase/(decrease) in Long term Borrowings Increase/(decrease) in Long term Liabilities Net Cash from financing activities Net change in cash and cash equivalents (A+B+C) Cash & Cash equivalents as at 1st April (Opening Balance) Cash A Cash equivalents as at 31st March (Closing Balance) CASH AND CASH EQUIVALENTS COMPRISE OF Cash on hand	 (124.13) (5,385.33) (650.37) 69.87 940.22 4,145.86 28.63 (41.90) 4,492.30 (92.71) 114.39 21.67	2.32 (10.85) 262.66 (2.03) 17.63 136.50 50.00 202.10 71.89 42.49 114.39	9.44 (1,478.79) (6,381.01) 30.00 5370.00 520.67 (9.40) 5,913.13 (18.17) 60.66 42.49				

(e) Any change in accounting policies during the last three years and their effect on the profits and the reserves

of the Company.

There is no change in the accounting policies. 5 A DECLARATION BY THE DIRECTORS THAT-

The Company has not defaulted in the repayment of deposits accepted either before or after the commencement of the Act or payment of interest on such deposits and where a default had occurred, the Company made good the default and a period of five years had lapsed since the date of making good the default; Not Applicable as this is the first time the Company would accept deposits.

b. The board of Directors have satisfied themselves fully with respect to the affairs and prospects of the Company and that they are of the opinion that having regard to the estimated future financial position of the Company, the Company will be able to meet its liabilities as and when, they become due and that the Company will not become insolvent within a period of one year from the date of issue of the circular or advertisement;

c. The Company has complied with the provisions of the Act and the rules made thereunder

d. The compliance with the act and the rules does not imply that repayment of deposits is guaranteed by the Central Government;

The deposits accepted by the Company before the commencement of the Act have been repaid (or will be repaid along with interest within ___ days and until they are repaid, they shall be treated as unsecured and ranking part passu with other unsecured liabilities); Not Applicable as this is the first time the Company would accept deposits. f. In case of any adverse change in credit rating, depositors will be given a chance to withdraw deposits without any

g. The deposits shall be used only for the purposes indicated in the circular or circular in the form of advertisement; The deposits accepted by the Company (Other than the secured deposits, if any, aggregate amount of which to be

indicated) are unsecured and rank pari passu with other unsecured liabilities of the Company: Not Applicable as this is the first time the Company would accept deposits. This circular is issued on the authority and in the name of the Board of Directors of the Company, the text hereof has

been approved by the Board of Directors at its meeting held on September 16, 2023, and a copy thereof, signed by a majority of the Directors of the Company, has been filed with the Registrar of Companies

By Order of the Board of Directors Place: Mumbai Sanjay Nathalal Shah

Whole Time Director

INDEPENDENT AUDITORS CERTIFICATE

The Board of Directors,
B-RIGHT REALESTATE LIMITED 702, 7th Floor, Shah Trade Centre, Rani Sati Marg, Malad East, Mumbai 400097

Dear Sir(s),

Subject: Independent Auditors Certificate pursuant to the requirement of Rule 4 of the Companies (Acceptance of Deposits) Rules 2014 ("The Rules") relating to circular or circular in the form of advertisement inviting deposits ("Form DPT-1") and Section 73 and 76 of the Companies Act, 2013 ("The Act").

The Company has never accepted fixed deposits either before or after the commencement of the Act and now is planning to accept Fixed Deposit for the first time pursuant to the provisions of Sections 73, 76 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, and the Companies (Acceptance of Deposits) Rules, 2014, hence there is no outstanding deposit as on date. This certificate issued at your specific request is solely for the purpose of enabling the Company to submit this certificate

to the Registrar of Companies

We have no responsibility to update this certificate for the events & circumstances occurring after the date of this certificate For and on behalf of

ADV & Associates

Date: September 16, 2023.

Chartered Accountants FRN: 128045W

Prakash Mandhaniya Partner

Membership No: 421679 Place: Mumbai Date: 22.09.2023 UDIN: 23421679BGYARM9119

मुंबई लक्षदीप 🔇

देशात प्रथमच, कार्बन क्रेडिट, ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर सामंजस्य करार

भेडसावणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या हेतूने सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला असून देशात प्रथमच महत्त्वपूर्ण अशा सामंजस्य त्यांना कार्बन क्रेडिट प्राप्त करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेली 'महाप्रीत' ही राज्य शासनाची कंपनी कंपनीच्या आहे. करण्यात आला कंपनीच्या महाप्रीत म ाध्यमातून अनुसूचित जाती संवर्गातील लाभार्थींसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम येत असून येणाऱ्या काळात राज्यातील १० लाख लाभार्थींना म ोफत पर्यावरण पूरक निध्रर चुलीचेही वाटप करण्यात येणार असल्याचे सामाजिक ता वाढवण्यासाठी गेल्या न्याय विभागाचे सचिव सुमंत अनेक वर्षापासून काम भांगे यांनी यावेळी सांगितले.

अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या ऍग्रो को ऑपरेटिव्हचे आधारावर शेतकऱ्यांच्या कृषी डॉ.भारत ढोकणे पाटील मालाचा दर्जा वाढवून त्यांच्या यांनी उत्पन्नात वाढ करण्यासाठी माध्यमातून कार्यरत असणारी 'हिंदस्थान ऍग्रो को-ऑपरेटिव्ह लिमि टेड तसेच जागतिक स्तरावर कार्बन क्रेडिट निर्माण करणारी सर्कुलॅरिटी इनओव्हएशन हब आणि देशांमध्ये ब्लॉक चे गौरव सोमवंशी यांनी चेन तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्यासाठी

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

5300 क्युसक



सांगली, दि.२९ : अल्प पर्जन्यमानामुळे कृष्णा नदीपात्रातील पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे सिंचन व बिगरसिंचन वापरासाठी कोयना धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत धरण व्यवस्थापनास कळविण्यात आले होते. त्यानुसार कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून १ हजार ५० क्युसेक व त्यामध्ये वाढ करून ढुपारी ४.३० वाजता दोन्ही युनिटव्दारे एकूण २ हजार १०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, इतर पिण्याच्या पाण्याच्या योजना व इतर सिंचन योजना यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन सांगली पाटबंधारे विभागामार्फत प्रसिध्दीपत्रकान्वये

करण्यात आले आहे.

मुंबई, दि.२९ : जगाला कार्यरत इमरटेक सोल्युशन पारदर्शकता आणण्यासाठी या संस्थांमध्ये हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सामाजिक

राबवून

निर्माण

क्रेडिट,

विभागांतर्गत लाभार्थींसाठी

हिताचे

त्यांचे

उपजीविकेचे साधन निर्माण

करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात

वृद्धी करणे व पर्यावरण

लबजावणीतून कार्बन क्रेडिट

संकल्पनांचा प्रत्यक्षात वापर

करून जनहितार्थ प्रकल्प

राबविण्यात येणार असल्याचे

PUBLIC NOTICE

my client SMT. VANDANA DEVKINANDAN CHOITHRAMANI old name ANITA CHOUDHAR

hearing Aadhar No. 709129043735 and Pan No. bearing Adular No. 709129043735 and Pari No. AADPC0652M, Residing at Plot No 10, Shivaji Fort Society, Opposite Omkar Arcade, Sion East, Mumbai 400022, here by state that she is only

the registered share holder of Britannia Industrie Ltd. (Details as follows: Folio Number A006731

Certificate Number 224997, No. of shares 1032 Bearing Distinctive numbers as 237042201 t 237052520, of face value Re. 1/- and the sai original share certificate has been lost/misplace

original share certificate has been lost/misplaced by my client SMT. VANDANA DEVKINANDAN

CHOITHRAMANI and in that regard he has lodged online N.C. bearing No. 67664/2023 dated

Any person/party, legal heirs claiming to be in possession of said original share certificate of

having any adverse claim or interest over the said flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 14 days from the date of publication hereof otherwise no claim

DEVESH PANDEY (Advocate High Court Flat No. 406/407, E-Wing Gagan Angel CHS Ltd. New Vasai Nallasopara Link Road

Near Fire Brigade Blgd., Palghar – 401 208

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की. विमला सिंग यांच्य

नावे असलेले **लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड**चे **फोलिओ**

क्र.७४१३७००८ अंतर्गत अनुक्रमांक ७०४४५७०-७०४४६९४, १४४५१५१३०-१४४५१५२५४

५८०८७५०२६-५८०८७५२७५, ६२१४८९९६३-६२१४९०२१२, १३९१९८७६५१-१३९१९८८०२५

ाणि समभाग भागप्रमाणपत्र क्र.१२५९८९, २६८२२९ ३८१९९८, ४७१५८६, १३३०७०३ धारक ११२५ करित प्रमाणपत्र हरवले आहे आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांन

सदर शेअर्सकरिता दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठ कंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सद भागप्रमाणपत्राचा ताबा असल्यास किंवा सदर शेअर्सबाब काही दावा असल्यास आमचे निबंधक, केफिः टेक्नॉलॉजिस लि., सेलेनियम टॉवर बी, प्लॉट-३१-

, गचिबोवली, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा

जाहीर सूचना

मी श्री / श्रीमती मेहर जहाँ हसैन शेख राहणार खो.क्र

६४. बी.एम.सी. चाळ - १. तिसरा मजला

साब सिद्धिक रोड मंबई - ४००००१ या द्वारे जाही

सूचना प्रसारीत करीत आहे की सदरहू खोलीचे

घरभाडे मळभाडेकरु श्री/श्रीमती मोहम्मद उमर शेख

याचे नावे आहे, सदर खोलीच्या भाडे हस्तांतरणाबाबत

मुंबई महानगरपालिकेच्या 'मालमत्ता अधिकारी ए

विभाग यांचे कार्यालय, १३४-ई, शहीद भगतिसंग

मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१' या कार्यालयात

नियमानसार व आवश्यक कागदपत्रा समवेत अज सादर केलेला आहे. तरी सदरहू खोली भाडे

हस्तांतरणाबाबत कोणत्याही व्यक्ती अथवा आर्थिक

संस्था यांचे आक्षेप किंवा हरकती असल्यास त्यांन

ही जाहीर सुचना छापुन आल्यापासून 15 दिवसांच्या आत आपल्या हरकती व आक्षेप

मालमत्ता अधिकारी ए-विभाग यांचे कार्यालय,

१३४-ई, शहीद भगतसिंग मार्ग,फोर्ट, मुंबई ४०००० या ठिकाणी लेखी नोंदवावेत व त्या

संदर्भातील योग्य ती कागदपत्रे त्या सोबत सादर

महानगरपालिकेच्या 'मालमत्ता अधिकारी ए-विभाग यांचे कार्यालय १३४-ई, शहीद भगतसिंग मार्ग

फोर्ट, मुंबई - ४००००१' या कार्यालया मार्फत

प्राप्त झालेल्या पत्रानुसार देण्यात आली आहे कृपया नोंटणीसाती पंधरा दिवसांच्या आत संपर्क साधव

्वरील जाहिर सुचना मुंबई

करावीत.

(भागधारकाचे नाव)

हैदराबाद, तेलगंणा-५०००३२ येथे सदर सूचना प्रकाश रखेपासून **एका महिन्यांच्या** आत कळवावे. तद्नंतर गेणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि दुय्यम गहा दावा ावचारता चर्राता च. ... ह्या ह्या हुए माणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल. विमला सिंग

दिनांक: ३०.१०.२०२३

entertained. e: Mumbai Date: 30/10/2023

29/10/2023 with Sion, Mumbai Police Station

यावेळी सांगितले.

ब्लॉक

प्रकल्पांच्या अंम

करणे,प्लास्टिक

सांभाळण्यांबरोबरच

न्याय

प्रकल्प

आरोग्य

त्यांचे

हवामानानुसार जगामध्ये कार्बन क्रेडिट निर्माण करण्याचा कल बघता तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून करून देण्यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत असणारे जोएल मायकल हे इंग्लंड येथून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. सफाई काम गारांबरोबरच शेतकऱ्यांनाही सामाजिक न्याय विभागाच्या सोबत काम करून आर्थिक पाठबळ येणाऱ्या काळात देण्यात येईल असे जोएल

यांनी यावेळी सांगितले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अणुउर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ालाचा दर्जा व टिकवण क्षम करत असलेले हिंदस्थान या कराराच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या लाभार्थींना संधी निर्माण होणार असल्याचे

सांगितले. तर इमरटेक सोल्युशन ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियेमधील

कामदगिरी फॅशन लिमिटेड CIN:L17120MH1987PLC042424

नोंदणीकृत कार्यालयः सीटीएस क्र.६२० व ६३८. तळमजला. ॲडव्हान्स हाऊस. प्लॉट ए-एआरके इंडस्टीयल इस्टेट कंपाऊंड. मकवाना रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दूर.:०२२-६९४३३०००, Website:www.kflindia.com, E-mail:cs@kflindia.com सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ व २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात लो न मान्यता देणे याकरिता **बधवार.** २०२३ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा

सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या <u>www.kflindia.com</u> वेबसाईटवर

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरित ३० ऑक्टोबर, २०२३ कंपनी सचिव ए६६०७३

जाहीर सूचना

पेथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील **मनी** गोयल हे फ्लॅट क्र.एफ/०४, रिशीकेश को ऑप.हौ. सोसायटी लि., एव्हरशाईन नगर गलाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ या जागेचे मालक व सदस्य आहेत आणि **स्वर्गीय ग्यानेंट्र कुमार गोयल** यांचे कायदेशीर वारसदार असून यांच्या नावे अनुक्रमांक ३८१ ते ३८५ धारक भागप्रमाणपत्र क्र.७७ नुसार रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सचे धारक आहेत आणि त्यांना सदर फ्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे. माझे अशिलाकडे मुळ नोंद पावती हरवली आहे. जर कोणा व्यक्तीस कायदेशीर वारसदारास सदर फ्लॅट किंवा भागावर बक्षीस, सामंजस्य करार, विक्री, वहिवाट, तारण ताबा इत्यादी स्वरुपात कोणत्याही प्रकारे दावा आक्षेप. हित असल्यास त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाश-तारखेपासून **१४ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे, अन्यथा दावा विचारात घेतले जाणार नार्ह आणि त्याग केले आहेत असे समजले जाईल.

सही/-डी. पी. राठोड वकील उच्च न्यायालय दुकान क्र.२४, अल्का विहार हॉटेल समोर जुने न्युईरा सिनेमा कंम्पाऊंड, एस.व्ही. रोड,

मालाड (प.), मुंबई-४०००६४.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री. रमेश गणपत भेकरे यांना फ्लॅट क्र.३०३ करित साई स्मृती को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सुंद नगर. न्य पेटोल पंपाच्या मागे. मिरा भाईंदर रोड. मि रोड (पुर्व)-४०११०७ यांच्याकडून वितरीत अनुक्रमांव ०८६ ते ०९० असलेले दिनांक बुधवार, ऑगस्ट, २००७ रोजीचे मुळ भागप्रमाणपत्र क्र.१८ माझे अशील **श्री. रमेश गणपत भेकरे** यांच्याकडून हरवले/गहाळ

सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर करू नये. माझे अशील **श्री. रमेश गणपत भेकरे** यांचे कायदेशीर वारसदार/पती यांच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपास् **७ दिवसांत** आवश्यक पुराव्यांसह दावे मागवित आहेत विहित कालावधीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यार असे समजले जाईल की, हरवलेल्या भागप्रमाणपत्राच्य आधारावर कोणताही दावा नाही आणि असल्यास त त्याग केले आहे आणि सोसायटीकडून दुय्यम भागप्रमाणपः . वितरीत केले जाईल.

एसबीएस लिगल सरोज बी. शर्मा (वकील उच्च न्यायालय) बी/0७, जय पुनम नगर कोहौसोलि., दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पूर्व), ठाणे. दिनांक: ३०.१०.२०२३

NEW SINDHI BUILDING CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Registration No.: BOM/WN/HSG/TC/8338/99-2000 Date: 12/08/99 Plot No. 30, Road No. 7, Rajawadi, Ghatkopar (E), Mumbai - 400 077

PUBLIC NOTICE Whereas Shashikant Nemchand Thakker, a member holding five membership shares of Rs.50/- each distinctively numbered from 46 to 50 comprising Share Certificate No. 10 in respect of Garage / Unit No. 10 of the New Sindhi Building Co- operative housing society Ltd., situate at New Sindhi Bldg., Plot No.30, Road No.7. Rajawadi, Ghatkopar (E), Mumbai-400077. The said member informed to the society that he has lost the said original share certificate No.10 hence applied to the society for the issue of duplicate share

The Society hereby invites the claims or objections from the person or persons or any othe claimants / objector or objectors against the issue of duplicate membership share certificate No. 10 in respect of Garage No. 10 who may be concerned or having any kind of claim, interest in the said membership shares in the capital/property of the society within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for the issue of duplicate share certificate to the said member of the society. If no claims/ objections been received within the period prescribed above, the society shall be free to deal with the said membership share certificate No.10 in respect of garage No.10 in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections if received by the society against issue of duplicate share certificate No. 10 in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the by-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society & other relevant papers of the member are available for inspection by the claimants/ objectors in the office of the society with the Hon. secretary of the society in the evening between 6.00 p.m. to 9.00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Ghatkopar, Mumbai New Sindhi Building Co-op. Housing Society Ltd Date: 30th October, 2023

रायगड जिल्ह्यात २ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाचे नियोजन

रायगड, दि.२९ : राष्ट्रीय अञ्च सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्हयात २ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील संबंधित तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या पिक प्रात्यक्षिक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड उज्जला बाणखेले यांनी केले आहे.

असून यामध्ये हरभरा १०७६ हेक्टर् व मूग २४६० हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. या पेरणी क्षेत्रानुसार सन २०२३-२४ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात हरभरा पिक १२७५ हेक्टर व मूग ९६५ हेक्टर असे एकूण २२४० हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले आहे. या पिक प्रात्यक्षिकाकरीता राष्ट्रीय बिज निगम व्यवस्थापनामध्ये सुक्ष्म मूलद्भव्ये इ. निविष्ठांचा लि. तसचे महाबीज यांच्या मार्फत हरभरा बियाणे १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे.

जिल्ह्याचे रब्बी एकूण पेरणी क्षेत्र १४०३७ हेक्टर ८९२.७ क्विंटल व मूग बियाणे १४४.७७ क्विंटल असे २२४० हेक्टर कडधान्य पिक प्रात्यक्षिक क्षेत्रासाठी १०३७.२५ क्रिं.बियाण्याचा तालुकास्तरावर पुरवठा करण्यात आला आहे. बियाणे पुरवठ्या बरोबरच प्रक्रियामध्ये रायझेबियम व पीएसबी, एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये-फेरोमन ट्रॅप्सल्यअर्स किटकनाशक, बुरशी नाशक, एकात्मिक अञ्चद्रव्ये



बी-राईट रिअलइस्टेट लिमिटेड

सीआयएन: L70100MH2007PLC282631

नोंदणीकृत कार्यालय पत्ताः ७०२, ७ वा मजला, शाह ट्रेड सेंटर, राणी सती मार्ग, मालाड पूर्व, मुंबई - ४०००९७. वेबसाईटः https://b-rightgroup.com/ ईमेल आयडीः info@b-rightgroup.com, संपर्क क्र.: ०२२-४६०३५६८९

फॉर्म डीपीटी-१

ठेवी आमंत्रित करणाऱ्या जाहिरातीच्या स्वरुपात परिपत्रक किंवा परिपत्रक

{कंपन्यांच्या (ठेवी स्वीकारणे) नियमन, २०१४ च्या कलम ७३(२) (ए) आणि कलम ७६ आणि नियम ४(१) आणि ४(२) च्या अनुषंगाने}

COULDING 212		레-기선구 F	रेशलहरूने निर्मा			
कंपनीचे नाव		बी-राईट रिअलइस्टेट लिमिटेड				
पत्ता		७०२, ७ वा मजला, शाह ट्रेड सेंटर, राणी सती मार्ग, मालाड पूर्व, मुंबई - ४०००९७.				
वेबसाईट		-	https://b-rightgroup.com/			
ईमेल आयडी		info@b-rightgroup.com, cs@b-rightgroup.com				
संपर्क तपशील		०२२-४६०		0@2 1.9.1.9.00	p.00111	
कंपनीच्या स्थापनेचा दिनांव	 চ	_	२२, २००७			
कंपनी आणि तिच्या उपकंप				या प्राथमिकरित	या मुंबईमध्ये आणि	णे आसप
जाणारा व्यवसाय व त्यांच्या युनिट्स, जर असल्यास;		निवासी 3		कल्पांचे बांधका	म आणि विकास	
उपकंपन्यांची नावे		२. फेअरवे	ट रिअलइस्टेट व्हे ाल रिअल इस्टेटर	स प्रायव्हेट लिमि		
कंपनीच्या व्यवस्थापनाचा र		कंपनीच्या व्यवस्थापन		चालक आणि पू	र्ण वेळ संचालकाह	त्तरे कंपन
संचालकांचे नाव, पत्ते, डी3					10	
नाव	पत्ता			0 (डीआयएन	पेशा
संजय नाथालाल शाह	४२६, सुजाता निर्व (पूर्व), मुंबई - ४०	००९७, मह	गराष्ट्र, भारत			व्यवसार
अमिशा संजय शाह	(पूर्व), मुंबई - ४०	४२६, सुजाता निकंतन सीएचएस लि., राणी सती मार्ग, मालाड ०१५३४२६४ व्यवस (पूर्व), मुंबई - ४०००९७, महाराष्ट्र, भारत			व्यवसार	
पारस मल जैन	एर १९०२ गुंदेच सिद्धार्थ नगर, बो ४०००६६					व्यवसार
पारस हंसराजभाई देसाई					व्यवसार	
भुमी बकुलेश तोलिया	ए/८, इंदुस्मृती से कांदिवली (पूर्व), स्	ोसायटी, चि	ताभाई पटेल मार्ग	्रं, बस डेपोसमो	ट, ०९४७१६१२	व्यवसा
अनिरुद्ध सल्ला	२७०६, अम्ब्रोसि स्टेशनसमोर, मार्ग				१००४४४३७	व्यवसार
जोरेजाव, खार आणि वेंबूर शॉपिंज मॉल्स आणि महास सुविधांच्या अगदी जवक आ आणि नागरी पायाभूत सुवि केलेले सर्व निवासी प्रकल् सुविधा, कार्यक्षम वाहतूक रहिवाशांसाठी सुलभता आणि विकासाधीन प्रकलपाला व संयोगाने निधी दिला जाते रोख प्रवाह कट्टरेज जुणोत्त पूर्ण करण्यासाठी पुरेस रो			ती व्हिला, श्रिष्टी : आणि चेंबूर येंथे आणि महामार्ज दी जवळ आहे. तर ायाभूत सुविधा सुं वासी प्रकल्प कुर क्षम वाहत्कृ बेट सुलभता आणि कः कल्पाला कर्ज, दिला जातो. सं हर्वे पुरेसे रोख प्रवा	आणि सृष्टी हा चालू प्रकल्प अनुक्रमे माल थे आहे. विकासाचे स्थान शाळा, रुग्णाट ं आणि रेल्वे स्टेशन या दोन्ही अत्यावश् सेच, प्रकल्प स्थळाच्या आजूबाजूच्या सामारि मुस्थितीत आणि चांगल्या स्थितीत आहेत. न खुब्दित आहेत. तिची माजबूत पाया टवर्क आणि प्रमुख गंतव्यस्थानांची जवर्ळ		
खालील परताव्यामधील, र्	र्गुतलेली रक्कम, थव	 कबाकीचा क	ालावधी आणि विद्य	मान स्थिती सम	गविष्ट असलेला थ	कबाकीच
तपशील				I		
वैधानिक देणी				शुन्य		
कर्जरोखे आणि त्यावरील व		211ftr =	ੀਕ ਕਾਵ	लागू नाही ग्रञा		
कोणत्याही बँक किंवा वित्ती ठेव योजनेचा तपशील	ज रास्वकडून कर्ज	આાગ ત્લાવ	ાલ વ્યાળ	शुन्य		
मंडळाचा ठराव पारित झाल	्रााचा दिजांक			टि वर सार्जेन	2053	
अशा ठेवींचे आमंत्रण अधिद		सर्वसाधारण	सभेमध्ये ठराव	दि. १६ सप्टेंब दि. २० जुलै, ३		
पारित करण्याचा दिनांक	श्रित किंता असरि	न शाहेन		ಬರ್ಮಾಣವ		
ठेवींचा प्रकार म्हणजेच सुर कायदा आणि त्याअंतर्गत ब			मार्जे होता ने उन्ने	असुरक्षित	रु. १३.७२ कोटी	
कायदा आणि त्याअतगत ब करणार असलेली रक्कम	#जटाटचा ।वधमवी तु र	तार ज्याच्या	ગાના તગતથા ગમા			
लगेचच्या गत वित्तीय वर्षाच				जनतेकडूनः रू लागू नाही	. ३४.३ काटा	
जाहिरात पारित करण्याच्य			गल्या एकूण ठवा	T 00 = 14		
उभी करणे प्रस्तावित असत				रु. ४० कोटी		
पुढील बारा महिन्यांमध्ये प				लागू नाही		
oai उभ्या करण्याच्या शती	ः कालावधा, व्याज व	५२, भरणा व	करण्याचा पद्धत ३	गांग तरपवा		
			22_0		^	
	ाकमान ठेव र	क्कम	पर्मन्टची	पद्धत	परताव्याची ।	पद्धत
व्याज परतावा						
व्याज परतावा ताव्याचा *व्याज दर				5 0.		
व्याज परतावा ताव्याचा *त्याज दर ालावधी (प्र.व.)	T 0 · · · /		cr 113~+ /		61 113 01 /	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1
व्याज परतावा ताव्याचा *व्याज दर ालावधी (प्र.व.) सेक १२%	ফ. १,००,०००/-		धनादेश/एन आरटीर्ज		धनादेश/एनई। आरुटीजी।	
व्याज परतावा ताव्याचा *व्याज दर ालावधी (प्र.व.) सेक १२%	रु. १,००,०००/-		धनादेश/एन आरटीर्ज		धनादेश/एनई। आरटीजी(
व्याज परतावा ताव्याचा *व्याज दर ालावधी (प्र.व.) सेक १२%	_					
ठेवी उ	योजना (कार्यकाळ - गज परतावा	योजना (कार्यकाळ - १ वर्ष/ २ वर्ष/ ३ व गज परतावा किमान ठेव र वा *व्याज दर	योजना (कार्यकाळ - १ वर्ष/ २ वर्ष/ ३ वर्षाकरिता) गाज परतावा	योजना (कार्यकाळ - १ वर्ष/ २ वर्ष/ ३ वर्षाकिरेता) गज परतावा किमान ठेव रक्कम पेमेन्टची चा *त्याज दर मी (प्र.व.)	ाज परतावा किमान ठेव रक्कम पेमेन्टची पद्धत वा *व्याज दर गी (प्र.व.)	योजना (कार्यकाळ - १ वर्ष/ २ वर्ष/ ३ वर्षाकिरिता) गज परतावा किमान ठेव रक्कम पेमेन्टची पद्धत परताव्याची । वा *त्याज दर

जार	त दराने व्याज देणार नाही.	g. g.					
-	योजना सुरू होण्याचा दिनांक आणि परिपत्रक किंवा जाहिरात वेळापत्रक	ज्याकरिता वैध असेल असा कालावधी नमूद केलेले नियोजि					
	योजना सुरू होण्याचा दिनांक	परिपत्रक (डीपीटी-9) वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होण्याच्य दिनांकापासून (परिपत्रक (डीपीटी-9) कंपनी निबंधकांक दाखल केल्याच्या ३० दिवसांनंतर)					
	परिपत्रक किंवा जाहिरात ज्याकरिता वैध असेल असा कालावधी	दि. ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत किंवा वि.व. २०२३-२ करिता घ्यावयाच्या कंपनीची पुढील वार्षिक सर्वसाधार सभेच्या दिनांकापर्यंत, जे आधी असेल.					
जी.	ठेवी उभ्या करण्याचे कारण किंवा उद्देश	कंपनीची लघु मुदत/खेळते भांडवल आवश्यकता पू करण्याकरिता.					
एच.	प्राप्त केलेले पत रेटिंग						
	पत रेटिंग एजन्सीचे नाव	इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन ॲण्ड रेटींग प्रायव्हेट लिमिटेड					
	प्राप्त केलेले रेटिंग	आयव्हीआर बीबीबी-/स्थिर (आयव्हीआर ट्रिपल बी मायनस स्टेबल आऊटलुक)					
	प्राप्त केलेल्या रेटिंगचा अर्थ	हे रेटिंग असलेल्या प्रतिभूतींना आर्थिक जबाबदाऱ्या वेळेव पूर्ण करण्याबाबत मध्यम प्रमाणात सुरक्षितता मानली जाते अशा रोख्यांमध्ये मध्यम क्रेडीट जोखीम असते.					
	रेटिंग प्राप्त केल्याचा दिनांक	दि. ११ सप्टेंबर, २०२३					
आय.	अशा ठेवी सुरक्षित करण्याकरिता निर्माण केलेल्या किंवा करावयाच्या प्रभाराचे, जर असल्यास संक्षिप्त तपशील	असुरिक्षत आणि म्हणून लागू नाही					
जे.	अशा ठेवींमध्ये संचालक, प्रवर्तक किंवा महत्त्वाच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांचा कोणताही वित्तीय किंवा अन्य भौतिक हितसंबंध आणि अशा हितसंबंधाचा आजवरचा परिणाम कारण तो इतर व्यक्तींच्या हितसंबंधांपेक्षा वेगळा असेल.						
ş	कोणत्याही थकीत ठेवींचा तपशील						
3ī.	थकीत रक्कम						
₫.	स्वीकारल्याचा दिनांक						
क.	स्वीकारलेली एकूण रक्कम						
ਤ.	व्याज दर						
ई.	ठेवीदारांची एकूण संख्या	लागू नाही					
फ.	ठेवींचा परतावा आणि त्यावरील व्याज, जर असल्यास, प्रदान						
	करण्यास कसूर, जर असल्यास, व त्यासह त्यामध्ये गुंतलेल्या वेवीदारांची संख्या, रक्कम आणि थकबाकीचा कालावधी						
ग.	ठेवीदारांकडून ठेवींवरील व्याजावर दिलेली कोणतीही सूट						
8	कंपनीची आर्थिक स्थिती						
3ī.	परिपत्रक किंवा जाहिरात पारित केल्याच्या दिनांकाच्या लगेचच आणि नंतर कंपनीचा नफा	आधीच्या तीन वित्तीय वर्षाकरिता कराकरिता तरतूद करण्यापू					

कालावधीच्या समाप्तीपूर्वी, ठेवी धारकाच्या विनंतीनुसार परतफेड झाल्यास, अशा ठेवीवर देय व्याजदर, अशी ठेव प्रत्यक्षात ज्या कालावधीकरिता चालविण्याचे ठरविले होते त्या ठेवीवर कंपनी जो दर प्रदान करणार होती त्यापेक्षा एक टक्क्याने कमी असेल.

आणि कंपनी (ठेवी स्वीकृती) नियम, २०१४ च्या नियम १५ मध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून कमी केलेल्या दरापेक्षा

अ. परिपत्रक किंवा जाहिरात पारित केल्याच्या दिनांकाच्या लगेचच आधीच्या तीन वित्तीय वर्षाकरिता कराकरिता तरतूद करण्यापूर्वी आणि नंतर कंपनीचा नफा						
			(रक्कम लाखात)			
तपशील	दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर्ष	दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेले वर्ष	दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष			
करपूर्व नफा/(तोटा)	98८.80	939.88	६८.9७			
करपश्चात नफा/(तोटा)	9८५.५७	998.98	५८.४३			
ৰ.	वरील तीन आर्थिक वर्षांच्या संदर्भात कंपनीने घोषित केलेला लाभांश; मागील तीन वर्षांचे व्याज कव्हरेज प्रमाण (करानंतरचा रोख नफा अधिक भरलेले व्याज किंवा दिलेले व्याज					
तपशील	दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर्ष	दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेले वर्ष	दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष			
प्रस्तावित/घोषित लाभांश						
(रु. दशलक्षामध्ये)	शुन्य	शुन्य	शुल्य			
व्याज कव्हरेज प्रमाण	3.68	८.४६	शुन्य			

	दायित्वे	E 20 02 2022 TYPY	दि. ३१.०३.२०२२ नुसार	रक्कम लार
	भागधारकांचा निधी	वि. ३४.०३.४०४३ नुसार	वि. ३१.०३.१०११ नुसार	दि. ३७.०३.४०४७ नु
	भाग भांडवल	9033.92	92.90	92.90
	राखीव आणि अधिशेष	92,६८८.७४	8,000.88	८,८९३.६१
	गैर-चालू दायित्वे	698.33	998.00	420.80
	चालू दायित्वे	८८६.२७	२९.६२	३६३.४५
	एकूण	94328.86	९८४६.९८	९८७०.६३
	संपत्ती	, , , , ,	3 1-3-	,,
	गैर-चालू संपत्ती			
	ि स्थिर संपत्ती	१२१३.२६	99६७.9५	9229.99
	गैर-चालू गुंतवणूक	१०६६.२९	9902.88	9829.68
	स्थगित कर संपत्ती (निव्वळ)	-	-	4.29
	दीर्घ मुदतीचे कर आणि अग्रीम	६५१८.१९	9083.84	398.06
	चालू संपत्ती	६५२६.७२	६ ४१३.३९	६९०२.३४
	एकूण	94328.86	९८४६.९८	९८७०.६३
ਫ਼.	परिपत्रक किंवा जाहिरात जारी होण्याच्या त			
				(रक्कम लार
		दि. ३१.०३.२०२३ नसार	दि. ३१.०३.२०२२ नुसार	
(ਧ)	भागधारकांचा निधी			
-,	कर आणि असाधारण बाबींपूर्व निव्वळ नफा	986.80	939.85	६८.१७
	करिता समायोजितताः			
	घसारा आणि परिशोधन खर्च	६८.४७	ξ 8. <i>ι</i>	૭. ५५
	मालमत्ता विक्रीवर (नफा)/तोटा	(84.9६)	(904.80)	(999.98)
	कार विक्रीवर (नफा)/तोटा	(२१.५०)	-	
	आयकर परताव्यावर व्याज उत्पन्न	-	(5.55)	(88.9)
	दीर्घ मुदतीची भांडवल मिळकत	-	-	(१.३६)
	करिता समायोजितताः			
	अधिकः मालमत्तेच्या विक्रीवर तोटा	-	-	८४.६७
	व्याज खर्च	(६९.८७)	(90.६३)	-
	नफ्याचा विनियोग	-	-	-
	खेळते भांडवल बदलापूर्वी कार्यरत नफा/तोटा	930.33	७9.३८	₹८. ४ ०
	खेळत्या भांडवलामधील बदलः			
	देय व्यापारामधील वाढ/(घट)		(9.90)	2.26
	लघु मदतीच्या कर्जामधील वाढ/(घट)	(२.०८)	(३२८.४५)	३५०.००
	इतर चालू दायित्वांमधील वाढ/(घट)	८५८.७३	4.02	(0.80)
	लघु मुदतीच्या तरतुदींमधील वाढ/(घट)		(90.09)	90.09
	इतर चालू संपत्तीमधील वाढ/(घट)	9२७.६२	(930.82)	६७.४४
	इन्व्हेंटरीजमधील वाढ/(घट) चालू उपक्रमांमधून निव्वळ रोख	(३१५.२९)	(303 (10)	
नी)	गुंतवणूक उपक्रमांमधून रोख प्रवाह	دoo.३9	(865.70)	886.68
41)	दीर्घ मुदतीचे कर्ज आणि अग्रीममध्ये (वाढ)/घट	(4 858 68)	(७७४.३७)	9,009.80
	अचल संपत्तीची विक्री	994.24	587.60	२६३.८१
	अचल संपत्तीच्या विक्रीवरील नफा	44.44	904.80	999.98
	अचल संपत्तीच्या विक्रीवरील तोटा			(८४.६७)
	दीर्घ मुदतीची भांडवल मिळकत			9.3६
	गैर-चालू गुंतवणुकींमधील (वाढ)/घट			(0.90)
	चालू गुंतवणुकींमधील हालचाल	(96.30)	६९१.२७	(६,२०५.9५)
	अमूर्त संपत्तीमधील हालचाल			
	आयकर परताव्यावरील व्याज		۶.३२	8.88
	अचल संपत्तीची खरेदी/रुपांतरण	(9२४.9३)	(90.८५)	(9,8७८.७९)
	गुंतवणुकींमधील हालचाल			-
	गुंतवणूक उपक्रमांमधून निव्वळ रोख	(५,३८५.३३)	२६२.६६	(६,३८१.०१)
सी)	वित्तसहाय्य उपक्रमांमधून रोख प्रवाह			
	राखीव आणि प्रतिभूती प्रिमियममधून हस्तांतरण		(₹.0₹)	9.८६
	व्याज खर्च	६९.८७	9७.६३	
	भाग भांडवलामध्ये वाढ	९४०.२२		\$0.00
	भाग प्रिमियममध्ये वाढ	४,१४५.८६		५३७०.००
	दीर्घ मुदत कर्जांमध्ये वाढ/(घट)	२८.६३	934.40	५२०.६७
	दीर्घ मुदत दायित्वांमध्ये वाढ/(घट)	(89.90)	40.00	(08.9)
	वित्तपुरवठा उपक्रमांमधून निव्वळ रोख रोख आणि रोख समतुल्यांमध्ये निव्वळ	(85.64)	२०२.१० ७१.८९	५,९१३.१३ (१८.१७)
	बदल (ए+बी+सी)	(\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	37.65	(10.10)
	दि. १ एप्रिल रोजी रोख आणि रोख समतूल्य (प्रारंभिक शिल्लक)	998.३९	98.58	६०.६६
	३१ मार्च रोजी रोख आणि रोख समतूल्य (अंतिम शिल्लक)	२१.६७	998.३९	૪૨.૪९
(डी)	रोख आणि रोख समतुल्यांमध्ये समाविष्ट			
01)	हातातीह रोख	9.80	0.98	0.20
01)		I	998.२५	૪૨.૨९
01)	बॅकेतील शिल्लक	२०.२०	778.63	0 0.00
01)	बॅंकेतील शिल्लक चालू खात्यामध्ये एकूण	२१.६७	998.38	85.86

लेखा धोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

संचालकांद्वारे उद्घोषण

कायदा सुरू होण्यापूर्वी किंवा नंतर स्वीकारलेल्या ठेवींच्या परतफेडीमध्ये किंवा अशा ठेवींवर व्याज भरण्यात कंपनीची थकबाकी नाही आणि जिथे थकबाकी आढळून आली, तेव्हा कंपनीने थकबाकी सुधारली आणि थकबाकी सुधारल्याच दिनांकापासून पाच वर्षांचा कालावधी निघून गेला; **लागू नाही कारण कंपनी ठेवी स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे.** संचालक मंडळाने कंपनीच्या घडामोडी आणि संभावनांबाबत स्वतःचे पूर्ण समाधान केले आहे आणि त्यांचे असे मत आहे की

कंपनीच्या भविष्यातील अंदाजित आर्थिक स्थितीचा विचार करून, कंपनी आपल्या दायित्वांची पूर्तता जेव्हा ते देय होतात, तेव्हा करतील आणि म्हणून परिपत्रक किंवा जाहिरात जारी केल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत कंपनी दिवाळखोर होणार नाही; कंपनीने कायद्यातील तरतुदींचे आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांचे पालन केले आहे

ड. या कायद्याचे आणि नियमांचे पालन करणे म्हणजे ठेवींच्या परतफेडीची हमी केंद्र सरकारकडून दिली जात नाही;

कायदा सुरू होण्यापूर्वी कंपनीने स्वीकारलेल्या ठेवींची परतफेड करण्यात आली आहे (किंवा दिवसांच्या आत व्याजासह परतफेड केली जाईल आणि त्यांची परतफेड होईपर्यंत त्यांना असुरक्षित मानने जाईल आणि इतर असूरक्षित दायित्वांसह परी पासू श्रेणीबद्ध केल्या जातील); **लागू नाही कारण कंपनीची ठेवी स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे**. फ. क्रेडीट रेटींगमध्ये कोणताही प्रतिकूल बदल झाल्यास, ठेवीदारांना त्यांच्या ठेवी कोणत्याही दंडाशिवाय काढण्याची संधी देण्या

ग. वेवींचा वापर केवळ जाहिरातीच्या स्वरूपात परिपत्रक किंवा परिपत्रकात सूचित केलेल्या उद्देशांसाठी केला जाईल

कंपनीने स्वीकारलेल्या ठेवी (सुरक्षित ठेवीव्यविरिक्त, जर असल्यास, ज्याची एकूण रक्कम दर्शवायची आहे) असुरक्षित आहेत आणि कंपनीच्या इतर असुरक्षित दायित्वांसह राँक पॅरी पासू श्रेणीबद्ध केल्या जातील; **लागू नाही कारण कंपनीची** ठेवी स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

. हे परिपत्रक प्राधिकरणाने आणि कंपनीच्या संचालक मंडळाच्या नावाने जारी केले आहे, यातील मजकूर संचालक मंडळाने १६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत मंजूर केला आहे आणि कंपनीच्या संचालकांनी बहुमताने स्वाक्सरी केलेली त्याची एक प्रत, कंपनी निबंधकांकडे दाखल केली आहे.

संजय नाथालाल शाह

पूर्ण वेळ संचालक

ठिकाणः मुंबई दिनांकः १६ सप्टेंबर, २०२३.

स्वतंत्र लेखापरिक्षकांचे प्रमाणपत्र

बी-राईट रिअलइस्टेट लिमिटेड ७०२, ७ वा मजला, शाह ट्रेड सेंटर, राणी सती मार्ग, मालाड पूर्व, मुंबई ४०००९७.

प्रिय महोदय विषयः ठेवींना आमंत्रित करणाऱ्या जाहिरातीच्या स्वरूपात परिपत्रक किंवा परिपत्रक ("फॉर्म DPT-1") शी संबंधित कंपनीच्या (ठेवी स्वीकारणे), नियम २०१४ च्या नियम ४ ("नियम") आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ७३ आणि ७६ ("अधिनियम") च्या

कंपनीने कायदा सुरू होण्यापूर्वी किंवा नंतर कधीही मुदत ठेवी स्वीकारल्या नाहीत आणि आता कंपनी कायदा, २०१३ व्या कलम ७३, ७६ आणि इतर लागू असलेल्या तरतुदी, जर असल्यास, आणि कंपन्या (ठेवी स्वीकारणे) नियम, २०१४ नुसार, प्रथमच मुदत देव स्वीकारण्याची योजना आखत आहे. त्यामुळे आजच्या तारखेपर्यंत कोणतीही थकबाकी नाही.

तुमच्या विशिष्ट विनंतीनुसार जारी केलेले हे प्रमाणपत्र केवळ कंपनीला हे प्रमाणपत्र कंपनी निबंधकांकडे सादर करण्यासाठी सक्षम

या प्रमाणपत्राच्या तारखेनंतर घडणाऱ्या घटना आणि परिस्थितींसाठी हे प्रमाणपत्र अद्यतनित करण्याची आमची जबाबदारी नाही. करिता आणि यांच्या वतीने

एडीव्ही ॲण्ड असोसिएट्स चार्टर्ड अकाऊंटंट एफआरएनः १२८०४५डब्ल्यू सही/-

प्रकाश मंधानिया भागीदार ठिकाणः मुंबई दिनांकः २२.०९.२०२३